

Oriental Veneer Products Ltd.

CIN of the Company: L35100MH1991PLC060686

Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

+91 22 6138 9400 . Fax: 6138 9401 . Email: compliance.ovpl@gmail.com . Website: www.ovpl.co.in

February 10, 2021

To. BSE Limited, 1st Floor, New Trading Wing, Rotunda Bldg, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter and nine months ended December 31, 2020.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, which have been published in 'Business Standard' (all India Edition) in English Language & in 'Navakal' (Maharashtra Edition) in Marathi Language dated February 10, 2021.

Please find attached the copies of the aforesaid advertisement.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Oriental Veneer Products Limited

Sonam Gupta **Company Secretary**

Encl.: as above

Dorar

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice


E-1 Ender No: 1st Re Tenders of 43, 44, 45, 48, 51/SE/PHCK/2020-21

JJM - 2020-21- Phase II - Kottayam District - Laying Piplelines and Providing FHTC and allied works respectively for Ayarkkunnam Panchayath Package 1, Manarcadu Panchayath, Akalakkunnam Panchayath, Erumeli Panchayath Package 3, Erumeli Panchayath Package 6.EMD: Rs. 5,00,000/-, 2,00,000/Tender fee: Rs. 15,000 + 18% GST, 10,000 + 18% GST. Last Date for submitting Tender: 03.03.2021 04:00-pm.

Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GI -6-1033-2020-21

Superintending Engineer PH Circle, Kottayam



Grow your business with Business Standard – the smart choice to reach those who matter!



71% readers in NCCS A1 and A2



12 English, 6 Hindi editions: 1000+ towns





6 lakh registered users, 12 million unique visitors per month



Print readers spend >15 min per day, digital >5 min per visit



The most-read business medium in top B-Schools



150+ events every year

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

Business Standard Insight Out





Regd. Off.: 37, First Floor, Kamala Bhavan II, S Nityanand Road, Andheri (East), Mumbai - 400 069.

Tel.: (91-22) 6726 1000 • CIN: L24100MH1984PLC033519 • Web: www.gufic.com

• Email: info@guficbio.com • Fax: 022 6726 1068

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020				
	Ruj	ees in Lakhs	(Except EPS)	
Particulars	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Nine months ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited	
Total income from operations (net)	14,500.59	32,273.69	10,080.15	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,816.78	3,506.64	941.96	
Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	1,816.78	3,506.64	941.96	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,317.96	2,576.46	701.94	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,317.96	2,576.46	701.94	
Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	778.30	778.30	778.30	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	
Earnings Per Share (of Re. 1/- each) Basic Diluted	1.69 1.69	3.31 3.31	0.90 0.90	

NOTE:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 8th February, 2021. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Company i.e. www.gufic.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).

For Gufic Biosciences Limited

sd/-Pranav J. Choksi CEO & Whole Time Director DIN: 00001731

Aditya Birla Capital Limited

Date: February 08, 2021 Place: Mumbai



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Guiarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220 CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE is hereby given that the following share certificate issued by the Company are stated to have been lost/destroyed/stolen/misplaced. Registered holders thereof have applied for the issue of duplicate share certificate(s).

Sr.	Name of the Shareholder(s)	No. of Equity Folio No.		Certificate	Distinctive Nos		
No.		Equity Shares	Folio No.	No	From	То	
1.	Digamber Pundlik Patkar (Deceased) Geeta Digamber Patkar	1,218	ABC0314722	314722	2171430398	2171431615	
2.	Digamber Pundlik Patkar (Deceased) Geeta Digamber Patkar	329	ABC0314824	314824	2171466055	2171466383	
3.	Sarla Sharma	196	ABC0375828	283522	2166916877	2166917072	
4.	Daya Shanker Misra Kamala Devi Misra (Deceased)	245	ABC0286753	286753	2167345535	2167345779	
5.	Dulichand Poddar (Deceased) Alok Kumar Poddar (Legal Heir)	303	ABC0350085	350085	2177636447	2177636749	
6.	Meena Devi Poddar (Deceased) Alok Kumar Poddar (Legal Heir)	172	ABC0350213	350213	2177644539	2177644710	
7.	Amar Nath Kapoor (Deceased) Sudhir Kapoor (Deceased) Manoj Kapoor	203	ABC0277417	277417	2165943431	2165943633	
8.	Amar Nath Kapoor (Deceased) Sudhir Kapoor (Deceased) Manoj Kapoor	203	ABC0277512	277512	2165959040	2165959242	
9.	Usha Mital Sharad Mital	35	ABC0285272	285272	2167159660	2167159694	
10.	Purushottam Ram Yagnik	70	ABC0378214	342912	2176269415	2176269484	

The public is hereby warned against purchasing or dealing with these shares in any way. Any person who has / have any claim in regard to these shares should lodge such claim with the Company's Registrar and Share Transfer Agent viz. KFin Technologies Private Limited, Unit: Aditya Birla Capital Limited, Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 within 10 (Ten) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the aforesaid.

For ADITYA BIRLA CAPITAL LIMITED

Sailesh Daga Company Secretary Date: 9th February, 2021

ORIENTAL VENEER PRODUCTS LIMITED

CIN: L35100MH1991PLC060686

Regd. Office: Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane- 421 301, Maharashtra, India $\textbf{Tel No.: 022-61389400; Fax No.: 022-61389401 E-mail: compliance.ovpl@gmail.com\ Website: www.ovpl.co.in}$ Extract of Statement of Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020

र in Lakhs (Except El						(Except EPS)
	Quarter ended			Nine mon	ths ended	Year ended
	31-Dec-2020	30-Sep-2020	31-Dec-2019	31-Dec-2020	31-Dec-2019	31-Mar-2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from Operations	6,272.39	6,414.14	9,295.99	15,870.90	18,009.66	26,667.19
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	587.81	644.16	1,291.67	1,587.60	2,303.10	3,194.51
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	587.81	644.16	1,291.67	1,587.60	2,303.10	3,194.51
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	475.43	499.92	871.04	1,253.26	1,700.53	2,433.30
Total Comprenhensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	475.43	499.92	871.04	1,253.26	1,700.53	2,433.30
Equity share capital	539.03	539.03	539.03	539.03	539.03	539.03
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	•	-	7,031.92
Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each)						
Basic:	0.88	0.93	1.62	2.33	3.15	4.51
Diluted:	0.88	0.93	1.62	2.33	3.15	4.51
	Revenue from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprenhensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) Equity share capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each) Basic:	Revenue from Operations Revenue from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprenhensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) Equity share capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each) Basic: 0.88	Particulars 31-Dec-2020 30-Sep-2020 Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Unaudited Unaudited Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Unaudited Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹ 1/- each) Unaudited Earlings Per Share (Face Value ₹	Particulars 31-Dec-2020 30-Sep-2020 31-Dec-2019 Unaudited September Unaudited Unaudited September Unaudited Unaudited	Particulars 31-Dec-2020 30-Sep-2020 31-Dec-2019 31-Dec-2020 20-Sep-2020 31-Dec-2020 20-Sep-2020 20-Sep-2020	Particulars 31-Dec-2020 31-Dec-2020

Place: Mumbai

1) The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the website of th

Company www.ovpl.co.in. 2) The above financial results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meetin held on February 09, 2021. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results.

For Oriental Veneer Products Limited

(Rs in Lacs

Date: February 09, 2021 Karim N. Mithiborwala **Managing Director**

HIMADRI CREDIT & FINANCE LIMITED CIN: L65921WB1994PLC062875

Regd.Off : 23A,Netaji Subhas Road, 8st Floor, Kolkata - 700 001. Email: hcfl@himadri.com, Website: www.himadricredit.in Ph No: (033) 2230-4363/ 9953 Extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020

Ended 31.03.2020 31.12.2020 31.12.2019 **31.12.2020** 31.12.2019 (Unaudited) **(Unaudited)** (Unaudited) Total income 37.02 156.19 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and 24.53 (2.38)14.67 14.96 or extraordinary items) (0.94)21.32 Net Profit / (Loss) for the period after tax (before exceptional and 17.87 (2.50)14.21 8.58 or extraordinary items) (0.78)Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items) 17.87 (0.78)14.21 8.58 Total Comprehensive Income for the period/year (comprising net (1,113.20) 485.81 (1,927.83) 1,012.90 (5,254.65) (8,219.18) profit after tax and other comprehensive income after tax) Paid up Equity Share Capita 300.02 300.02 300.02 300.02 300.02 300.02 7 Other Equity 3,135.49 Earnings Per Equity Share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised) : Basic & Diluted (Re.) 0.60 (80.0) (0.03) 0.47 0.29

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 09 February 2021 $The \, Statutory \, Auditor \, have \, carried \, out \, a \, limited \, review \, on \, the \, above \, financial \, results \, for \, the \, quarter \, and \, nine \, months \, ended \, 31 \, December \, 2020.$
- 2) The Company is primarily engaged in the business of investing and financing and accordingly there are no separate reportable segment as per Ind AS 108 "Operating Segment".
- 3) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results are available on the websites of Stock $\label{prop:company:equation:com} Exchanges \ at \ www.cse-india.com \ and \ on \ the \ Company's \ website \ at \ www.himadricredit.in$

On behalf of the Board of Director

Place : Kolkata Dated : 09.02.2021

Anurag Choudhan (DIN: 00173934)

6 kotak

NOTICE-CUM-ADDENDUM

REVISION IN PRODUCT LABELING IN THE EXISTING SCHEMES OF KOTAK MAHINDRA MUTUAL FUND

Pursuant to SEBI Circular No.SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020 on Product Labelling in Mutual Fund, Kotal Mahindra Mutual Fund has evaluated the risk levels for the schemes of the Mutual Fund based on the scheme portfolios as or

Accordingly, the existing product label, as mentioned in the respective Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) including application form, of the following Schemes of Kotak Mahindra Mutual Fund are hereby replaced with the product label as given below:

Scheme Name	Revised Riskometer
Kotak Asset Allocator Fund and Kotak Balanced Advantage Fund	Moderate Moderately High High Low Vory High Risk Moderately RiskOMETER Investors understand that their principal will be all Moderately Right Risk
Kotak Corporate Bond Fund	Low Moderate High High Low Very High

All other terms and conditions of the Scheme Information Document (SID)/ Key Information Memorandum (KIM) of the schemes remain unchanged. This addendum forms an integral part of the SID / KIM of the Schemes, as amended from

For Kotak Mahindra Asset Management Company Limited Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai February 09, 2021

Nilesh Shah **Managing Director**

Any queries / clarifications in this regard may be addressed to:

Kotak Mahindra Asset Management Company Limited CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)

6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East) Mumbai 400097. Phone Number: 022 - 66056825 • Email: mutual@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully



Place: Mumbai

INDIAN METALS & FERRO ALLOYS LTD

FCS 4164

Regd. Office: IMFA BUILDING, BOMIKHAL, P.O. RASULGARH, BHUBANESWAR-751 010, ODISHA Phone: +91 674 2611000, 2580100; Fax: +91 674 2580020; Email: mail@imfa.in; Website: www.imfa.in CIN: L271010R1961PLC000428

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

Standalone					Consolidated					
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Nine months ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Nine months ended
Particulars	31-December	30-September	31-December	31-December	31-December	31-December	30-September	31-December	31-December	31-December
	2020 Unaudited	2020 Unaudited	2019 Unaudited	2020 Unaudited	2019 Unaudited	2020 Unaudited	2020 Unaudited	2019 Unaudited	2020 Unaudited	2019 Unaudited
Total Income	430.07	455.34	405.75	1,307.62	1,252.94	430.10	453.67	405.79	1,306.06	1,252.16
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	34.20	56.86	0.46	128.28	(30.58)	34.81	55.99	1.12	128.74	(29.83)
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	34.20	56.86	0.46	128.28	(32.31)	34.81	55.99	1.12	128.74	(29.83)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	32.14	44.17	4.34	100.34	(18.07)	32.53	43.11	4.84	100.19	(16.03)
Total Comprehensive Income/(Expense) after tax [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)]	31.99	46.67	4.64	101.53	(15.86)	32.39	45.82	6.57	101.27	(14.43)
Equity Share Capital	26.98	26.98	26.98	26.98	26.98	26.98	26.98	26.98	26.98	26.98
Other Equity excluding Revaluation Reserve #										
Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*)										
- Basic EPS (in ₹) - Diluted EPS (in ₹)	*11.91 *11.91	*16.37 *16.37	*1.61 *1.61	*37.19 *37.19	*(6.70) *(6.70)	*12.02 *12.02	*15.94 *15.94	*1.69 *1.69	*37.01 *37.01	*(6.09 *(6.09
	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprehensive Income/(Expense) after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹)	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Sexceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37 *1.61	Exceptional and Extraordinary items 34.20 56.86 0.46 128.28	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprehensive Income/(Expense) after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37 *1.61 *37.19 *(6.70)	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37 *1.61 *37.19 *(6.70) *128.28 (32.31) 34.81 (18.07) 32.53 24.64 100.34 (18.07) 32.53 24.64 101.53 (15.86) 32.39 46.67 4.64 101.53 (15.86) 32.39 46.67 4.64 101.53 (15.86) 32.39 46.67 4.64 101.53 4.64	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Earnings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37 *1.61 *37.19 *(6.70) *12.02 *15.94	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve # Examings Per Share (EPS) of ₹10/- each before and after extraordinary items (not annualised*) - Basic EPS (in ₹) *11.91 *16.37 *1.61 *37.19 *(6.70) *12.02 *15.94 *1.69	Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) after tax (comprising Profit/(Loss) for the period (after tax)] Total Comprehensive Income/(Expense) after tax) and Other Comprehensive Income/(Expense) (after tax)] Equity Share Capital 26.98

#Other Equity excluding Revaluation Reserve for the year ended 31st March, 2020 is Rs. 1,041.50 crores for standalone and Rs. 1,056.94 crores for consolidated results. Notes:

- (a) The above is an extract of the detailed format of Quarter/Nine months ended Financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No: CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of Quarter/Nine months ended Financial results are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also company's website at www.imfa.in
- (b) The above Consolidated results have been prepared in accordance with the principles and procedures set out in Ind AS 110 on 'Consolidated Financial Statement'.

(c) The Board of Directors of the Company has declared interim dividend of Rs. 3/- per share (face value of Rs. 10/- each) for the financial year 2020-21 in its meeting held on 9th February 2021. Previous periods' figures have been rearranged/regrouped, wherever necessary, to make them comparable with those of current period.

By order of the Board For INDIAN METALS & FERRO ALLOYS LTD Sd/-

Subhrakant Panda Managing Director DIN: 00171845

(₹ in crores)

Bhubaneswar 9th February, 2021

business-standard.com

नवा काळ

जळगावातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर मुंबई ते सिंधुदुर्ग लवकरच महापालिकेचे जेसीबी चालणार विमानसेवा १ मार्चपासून

जळगाव, प्रतिनिधी

शहरात काही मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर विना धार्मिक उभारण्यात आले आहेत. अशी वादग्रस्त अतिक्रमणे वाहतुकीस व रहदारीय अद्रथदा आणीत असून महापालिकेने त्यांची दखल घेतली आहे. येत्या महिन्यातच कुणाच्याही भावना न दुखावता ु न कोणल्याही प्रशंपरेला शोका पोहचू न देता सर्व समाजातील प्रमुखांना विश्वासात घेऊन त्यावर हटविण्याची कारवाई करण्यात

शहराच्या खवाजा मिया चौकात एक धार्मिक अतिक्रमण बन्याच वर्षांपासन भररस्त्यात रहदारीस अडथळा आणीत होते. त्यावर गेल्याच महिन्यात कारवाई करण्यात येऊन तो भाग मोकळा करण्यात आला आहे. आता त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यावर विना परवानगीने बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थलांचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत. महापौर भारती कैलास सोनवणे.

संतोष उपायुक्त संतोष बाहुळे नगरस्चनाचे अभियंता बोरोले नगरसेवक कैलास सोनवणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिवाजी रोड. दाणा बाजार परिसर, बीजे मार्केट परिसरातील अणा वादगस्त व विनापरवाना स्थळांची पाहणी केली काही रस्त्यांच्या मधोमध तर काही रस्त्यांवर आहेत. या सर्व स्थळांवर या महिन्यातच जेमीबी चालविला जाणार आहे.

कोकणवासियांसाठी एक खुशखबर आली आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ १ मार्चपासून सुरू होणार आहे. या विमानतळावर मुंबई ते सिधूदुर्ग आणि सिधुदुर्ग ते अहमदाबाद अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. आगामी चिपी विमानतळ त्वरित सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू होणार असून ^१ मार्चपासून विमानतळावर प्रवासी वाहतूक मुरू होणार आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला आणि आर्थिक क्षेत्राला चालना मिलणार आहे

08830

25830

कोकण रेल्वे मार्गावर धावणार क्लोन स्पेशल ट्रेन

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकपारेल्वे मार्गावर आता क्लोन स्प्रेशल ट्रेन धावणार आहे. एर्नाकुलम ते ओखा दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेससारखी त्याच मार्गावर दुसरी ट्रेन धावणार असल्याने या गाडीला रेल्वेने क्लोन स्पेशल गाडी म्हटले आहे.

याबाबत कोकण रेल्वेकडन देण्यात आलेल्या माहितीनुसार एर्नाकुलम जंक्शन ते ओखा दरम्यान साप्ताहिक धावत असलेल्या सध्याच्या गाडीसारखीच दसरी गाडी

पश्चिम रेल्वे

(०६४३८/३७) धावणार १४ फेब्रुवारीपासून २५ एप्रिलपर्यंत ही गाडी एर्नाकुलमहून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता ३५ मिनिटांनी सुटणार असून गुजरातमधील ओखा स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (०६४३७) ओखाहून १७ फेब्रुवारीपासून २८ एप्रिलपर्यंत दर बुधवारी सायंकाळी ६ वा. ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वा. ५५ मिनिटांनी एर्नाकुलमला



स्थानके घेत पणवेल वसर्द गेड वाणी

सुरतमार्गे गुजरातमधील ओखापर्यंत धावणार आहे.

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली धुंबई- कोरोग महामारीच्या संकटापुळे आहे की, माधी गणेशोत्सवासाठी मर्यादिक सार्वजनिक गुणेशोत्सवादस्यान सांस्कृतिक

सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. लॉकडाऊन आणि काही निर्बंधांच्या काटेकोर पालनांमुळे राज्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आला आहे. असे असले तरी १५ फेब्रुवारीला असणारी गणेश जयंती आणि तेव्हापासून मुरु होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी कम्ण्यात आली आहे. राज्य सरकारकड्न जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले

स्वरुपाचे मंडप उभारावेत. मंडळांनी किंवा घरगुती गणेशाची आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत. तसेच मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची २ फूटांच्या मर्यादेत असावी. यंदाच्या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तिऐवजी घरातील धातू किंवा संगमस्वर मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची आणि पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. माघी

कार्यक्रमाग्रेवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबिरं आयोजित करावी. तसेच श्रीगणेशाच्या दर्शनाची सविधा ऑनलाईन केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी. गणपती मंडपात निर्जंतकीकरणाची आणि थर्मल स्कीनिंगचीही व्यवस्था करावी. मंडपात एकावेळी दहापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच एकावेळी फक्त १५ भाविकांना दर्शनासाठी . प्रवेश द्यावा. मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते असावेत.

...अन्यथा सभागृहात येऊच नका सभापतीनी अधिकाऱ्याना झापले

वैभववाडी

सभागृहात अपुरी माहिती घेऊन आलेल्या व समर्पक उत्तरे देऊ न शकलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्याला . समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सभागहात येताना परेशी माहिती घेऊन येत चला अन्यथा येऊच नका, असा इशाराही कांबळे यांनी यावेळी दिला.

तालुका विकास समितीची सभा आज समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वीज वितरण विभागाबाबत अनेकांनी तकारींचा पाढा वाचला या सभेत वीज वितरण विभागाच्या बेजबाबदारपणाच्या कामाचा खुद सभापती कांबळे यांनाही अनुभव आला. त्यांच्याच मांगवली गावातील एका ग्रामस्थाच्या घरावरुन वीज वाहिन्या गेल्या होत्या. त्या काढण्यासाठी सभापती कांबळे यांनी २०१९ मध्ये अर्ज दिला होता. त्यावर अद्याप कोणतीही कारवार्द द्याली नाही मात्र याच विषयासंबंधी माहिती घेत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. यावर सभापती कांबळे यांनी संतप्त होत त्या अधिकाऱ्याला सभागृहातच झापले. तुमचे वरिष्ठ अधिकारी सभेला का येत नाहीत. यापुढे सभेत् येताना खरी माहिती घेऊन सभागृहात या, अन्यथा येऊच नका, अशा शेलक्या शब्दांत सुनावले. तसेच यावेळी तालुक्यातील स्त्यांच्या दुरावस्थेवरुनही सभापती कांबळे यांनी अधिकाऱ्यांची . गंगलीच कानउघडणी केली.

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की मे. सेहदेव प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड (येथून पुढे '' मालक '' असे संबोधण्यात येईल)

यांनी मान्ना / आमच्या अशीलांन

यांनी माझा / आमध्या अशीलांना मावळच्या ग्रुप आमपंचायत आणि मावळ, तालुका - मावळ, जिल्हा पुणेच्या नोंदणी उप - जिल्ह्याच्या सीमेमधील गाव - कुने नामा, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित आणि असलेल्या आणि ग्रामपंचायत मिळकत

क्र. - २४० असलेल्या आणि त्यावर उच्या असलेल्या मापित २५०० चौ. फू. क्षेत्रफळाच्या आसतीसी बंगल्यासोवत आणि सर्वे क्र. ४४, ४५/१, ४५/२,

88, 89/8, 89/8, 89/8, 89/8 ४६, ४७/४, ४७/४, ४७/४, ४७/४, ४७/५, ४८, ४९/१, ४९/२, ४९/২, ४९/४, ५०, ५१, ५२, ५३/१, ५३/ २, ५४७, ५४वी, ५५/२, ५६/२, ५७, ५९, ६४/२, ६६, ६७, ७८, ७९/२, ५५, ६१/१, ६२ आणि ७२ (गाव ७/ १२ - सर्वे क्र. - ४४ आणि अन्य ३२,

प्लॉट क्र. - २९ सी अनुसार) धारव जमीनीपैकी असलेल्या आणि मापिर

जमीनीपॅकी असलल्या आाण माापत ८३६.१० चौ. मीटर्स क्षेत्रफळाच्या, प्लॉट क्र. - सी - २९ धारक गैर शेतकी जमीनीच्या सर्व अंगभूत भागाचा (येथून

पुढे " सदर मालमत्ता " असे संबोधण्यात येईल)सर्व भार मुक्त आणि रिक्त आणि

शांततापूर्ण ताब्यासह हस्तांतर / विक्री करण्याचे मान्य केले आहे.

करण्याच मान्य कल आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीना सदर मालमत्तेच्या संबंधात विक्री, अदलाबद्ल, तारण, आकार, बृक्षिस,

न्यास, परिरक्षण, ताबा, कुळवहीवाट वारसा, मृत्युपत्रित देणगी, भाडेपट्टा धारणाधिकार किंवा अन्य कोणत्यार्ह

मार्गाने कोणताही दावा असल्यास सद

मागान कोणताहा दोवा असल्यास सदर सूचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात निम्नस्वाक्षरीकाराना वेस्टा लिगल, ॲड्ड्बोकेट्स, ए - बी, ४ था

मजला, लॉरेन्स ॲण्ड मायो हाऊस

२७६, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४० ००१ येथील कार्यालयामध्ये आधारभ्

दस्तावेजांसोबत लेखी कळवावे, कसूर केल्यास, कोणताही दावा असल्यास, सोडून देण्यात आणि / किंवा परित्याग करण्यात आला असे समजण्यात येईल.

१२१ वेस्टा लिगल

खरेदीदारांसाठी ॲडव्होके

दिनांक १० फेब्रुवारी, २०२१

इंग्लंडच्या मंत्र्यांचे हेरिटेज वॉक

■ मुंबई

प्रयांत्रमा मंत्री आणि पदावरन शिवसेनेचे युवानेते ठाकरेंच्या आदित्य उपस्थितीत मंगळवारी

इंग्लंडहृन मंत्र्यांच्या गान शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेच्या हेरिटेज लावली वॉक्सारी आलेल्या गा शिष्टमंडळाला आदित्य ठाकरे आणि आयुक्त चहल यांनी पालिका

मुख्यालयाच्या डमारतीची देखील दिली

ऐतिहासिक वास्त् असलेल्या मुंबई महापालिकेची इमारत पर्यटकांना भेट देता यावी, म्हणून मुंबई महापालिकेने हे हेरिटेज वॉक सुरू केले होते. त्यानंतर आज या हेरिटेज वॉकचा आनंद घेण्यासाठी इंग्लंडहन मंत्र्यांचे आलेल्या शिष्टमंडळ मुंबई महापालिकेत पोहोचले होते. त्यावेळी आदित ठाकरे आणि आयक्तांनी या इमारतीची माहिती दिली. दरम्यान . आठवड्यांपूर्वी दोन झालेल्या या हेरिटेज लोकार्पण वॉकत्त्या सोहळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते

सार्वजनिक सूचना

आम जनतेला याद्वारे कळविण्यात येत आहे की, सर्वे क्र. ३१६ - बी येथे स्थित क्लॅट क्र. २०२, बिल्डींग क्र. ४, भिमा को - ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायटी लि., युनिटेक येस्टेंड रोड, विरार (प.) जिल्हा लघर, पिन : ४०१३०३ च्या संदर्भात ोमती सरोजा सुब्रमणियन व श्री. एस. मिक्रिष्णन आणि श्री. विश्वनाथ क्रिष्णन प्यान, विक्रीकरीताचे चेन ओरीजिनल ग्रीमेंट. कोणाला सापडल्यास आम्हाला सीत परत करावे. कळविण्यात येते की क्लीत पत्त करावे. कळिण्यात तेव की उपांचन पत्तेंट सध्या औ, प्रकाश मॉबिंब मोहीते वांच्या नावाव्य आहे. िमा को -ऑपरेटीक हाजगींग मोसायटी हिल. सद पत्तर औ, प्रकाश मोबिंब मोहीते चांचा हतांचीत कण्याम इच्छुक आहेत. उत्त का कोणत्यादी ट्यवतीला उपांचन नमूद मास्त्रमीला उपांचन नमूद मास्त्रमीला क्षांच्या कही अधिकार, दावा आणि हिताबंब किया अप्य कारी अभ्यत्याम, पत्तर पूचाण प्रित्त हाल्याच्या १४ दिवामांच्या आह वालील पत्याव्य माला १४ दिवामांच्या आह वालील पत्याव्य माला ापवसाच्या आते खोलाल पंचावर मला तावेजी पुराव्यांसोबत लेखी कळवावे, पूर केल्यास असे दावे सोडण्यात, त्याग करण्यात आले आहेत असे

पारत्याग काण्यात आल आहत अस मानण्यात येहेल श्री. प्रकाश गोविंद मोहीते सी / ३१० श्रीपाल भारती सीएचएस लि., विल्डींग क्र. २ शुनिरक वेस्टेंड रोड, विरार (प.), सेंट क्षेत्रियर स्कूलजबळ, पिन : ४०१३०३ मोगाईल : १५६१६ २३५९८ दिनांक : १०/०२/२०२१

सार्वजनिक सूचना

सीटियानिक सूचना आप करनेना पार्ट प्यान रेणात वेने भी औ सुनित आप की शाल असमी सीच्या सुनित वार्टिया असमी सीच्या सुनित वार्टिया (१), ता वार्ट्ट तिरामा प्राच्या र १०१३ - १०१३ तिरामा प्राच्या र १०१३०-१ केट सिंग्स्य प्राच्या र १०१३०-१ केट सिंग्स्य प्राच्या री (१) १०१४-१ १०११ - १०१२ आपलेच्या पार्च पार्टिया अस्त को ऑपलेटिया साम्रत्या सीच्या को आपलेटिया आपलामा अस्त अस्त को साम्रत्या १०१४ अस्त्रमा कु. १११ ते २०० थे (रोजी साम्रत्या हो। साम्रत्या १०१४ ति साम्रत्या १०१४

तसेच, असे कळविण्यात आले आहे की उपरोक्त नमूद मुळ भाग प्रमाणपत्र क्र. २२ हरविले / गहाळ झाले आहे आणि ापडत नाही. सापडत नाही.
कोणत्याही व्यक्तीला सदर फ्लॅटमध्ये
छिक्री, वक्तिस, तारण, प्रभार, भाडेपड़,
धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अन्य
कोणत्याही पध्दतीने कोणताही दावा,
अधिकार, हक्क, हितसंबंध असल्यास सदर
सुवना प्रसिक्ध झाल्याच्या तारखेपासून १५
दिवसांत, सोसायटीच्या सचिवाना आवश्यक

दिवसांत, सोसायटीच्या भांचवाना आवश्यक दस्तावोजी पुराध्यामोबत कळवां उपरोचन विहीत कालावशीमध्ये दावे / हरकती प्राप्त न हाल्यास, सोसायटी अर्जदात समस्यादाला भाग प्रमाणपत्राची द्वितीय प्रत वितरणाची प्रकृत्या मुक्क करेल. मणन सॉल्टिंग्य को - ऑपरेटीच्छा हाऊसींग सोसायटी लि. करीता व व्यतिने "गर्न" /-

🏨 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग

वर्णे महानगरपालिकेमार्फत कळवा प्रभाग समिती मध्ये "प्रभाग सुधार निधी" या अंतर्गत प्र.ऋ.२४ क मध्ये जीम साहित्य, स्थापत्य कामे, सुशोभिकरण, नृतनीकरणे अशा सहा कामासाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहे. सविस्तर निविदा सुचना व निविदा प्रपत्र संकेत स्थळ https:/mahatendrs.gov.in वर दि.१०.२.२०२१ ते दि.२३.२. २०२१ पर्यंत उपलब्ध असतील, सदर निविदा ई टेंडरींग पथ्यतीने दि.२३.२.२०२१ रोजी १६.०० पर्यंत स्विकारण्यात येतील.प्राप्त निविदा शक्य झाल्यास दि.२५,२,२०२१ रोजी १६,३० वाजता उपस्थित निविदाकार अववा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उग्रडण्यात येतील. कोणतीही एक अववा सर्व निविदा कोणतेही कारणे न दाखीवता नाकारणेचा अधिकार महापालिका आयुक्त यांनी राखून ठेवला आहे. हामपा/पिआरओ/पिडब्ट्यूडी-कळवा/११९६/२०-२१ सही/-

कार्यकारी अधियंता ताणे मदानगरपालिका ताणे

pls visit our official web-site

www.thanecity.gov.in संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा !

निविदा सुचना

क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती अंतर्गत "प्रमागसुधारणा निधी (२०२०-२९)" यालेखाशिर्षका अंतर्गत वागळे प्रभाग समिती मधील प्र.क्र. १८(अ) मध्ये विविध ठिकाणी विविध धापत्य कामे करणे या कामासाठी एकूण नऊ कामाकरीता ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. ज्या कंत्राटदारांविरुद्ध शासकिय/ निमशासकिय /सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था इ.यांनी शिस्तमंगाचे कार्यवाहिच्या अनुषंगाने नोंदणीपत्र रदद करण्याची कार्यवाही केली/सुरु आहे.अशा कंत्राटदारांना निविद्य प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. निविद्य सूचना व निविद्य प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ http://mahatenders.gov.in वर दि.०९/०२/२०२१ दि.१६/०२/२०२१ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकेचे संकेतस्थळ येथे दि. १६/०२/२०२१ रोजी पर्यंत सायं. १६.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. निविदा दि.१८/०२/२०२१ सायं.१६.०० वा. निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधीं समक्ष उघडण्यात येतील.

तामणा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-वागळे/११८९/२०-२१ **सही**/-

याबद्दल कांणालाही आक्षेप असल् वरील पत्थावर सोसायटीच्या कार्याल १५ दिवसांच्या आत कार्यालयीन थे पुराव्यासहीत येऊन भेटाले. ही मुदत नो दिलेल्या तारखेपासून संपेपर्यंत असेल. आपले विद्यामु न्यू आम्रपाली को. - ऑ.ही.सो. पश्चिम रेखे विविध कामे

जाहीर नोटीस

फिलामी दरेश कारास्त्रमात्रा (करायु), पश्चिमा देशे, द, बा कारण, मीर मिमा, मूर्य देशे, पर्वेश देशे, परवेश देशे, प ज्यात., सुंबई अली दिले सती, पात्रता विकय, तरसम रू १, तपशीलवार विविदा शर्ती र ਹਰ www.ireps.gov.in ਦਾ ਮੇਟ ਬਾਰ ਗਿਲਮ ਪਤਸਤ ਗਿਲਤਾ ਜ਼ੇਸ਼ਲੇ ਤਗਤ

Like us on: 17 facebook.com?

TO ओखा → एर्नाकुलम ज . (सालाहिक) दरम्यान विशेष ट्रेनच्या ४ फेन्या चालविणार सेवांचे दिवस आगमन २३.५५ वा ओखा - एर्नाकुलम जं. 96.62.29 458.62.29 बधवार (दुसऱ्या दिवशी) एर्नाकुलम जं. - ओखा 98.50.79 \$75.50.89 रविवार १९.३५ वा. द्वारका, क्रांसरिक्या, आमानार, राजकोट, सुरेंदनारा, अहमादाबाद, आगरे, वकेदरा, अंबारोधर, सुरत, बात त. मागानाव, राजानिरी, काणाव्यकी, निर्मित, मानाव, कारावार, टोकावर, मानाव, हेंदूर, कुदारा, उद्वापी, सु कांद्रानाड, एकायुर, कायुर, तीविष्टारी, काबारा, वार्डिकाकी, क्रांक्रीका, व्यापनानी, किरम, कुणी द्वीसुर आगि आयुक्ता स्थानको दोनही विरोते, ट्रेन का. ०६४३७ करिया कालपुरम आणि पोरोक स्थानकार

संरचनाः वातानुकूलित ३- टीयर, शयन यान आणि द्वितीय श्रेणी आसन कोच

विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांकरिता, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट दा

केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाडघांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. • प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड १९ संबंधित सर्व निकषांचे , मानक कार्यप्रणालींचे पालन करावे लागेव

द्रेन क्ष. ६६४३ में वृक्षिण वि. ११ फेब्रुवारी २०३५ रोजी निर्धारित पीआरएस केंद्रांबर आणि आवआरसीटीसी वेबसाईट वर सुरू होईल. बरील ट्रेन संपूर्णतः आरक्षित ट्रेन म्हणून धावेल. विशेष प्रवास शुल्कासह विशेष ट्रेन



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in
Like us on : facebook.com/WesternRiy
Follow us on : twitter.com/WesternRiy



कृपया सर्व आरक्षित तिकिटांसाठी वैध पुरावा जवळ ठेवा.

ओरिएंटल वेनीर प्रोडक्ट्स लिमिटेड

सांआयएन: L35100MH1991P नॉबर्गीकृत कार्यातयः गव अध्यद्गे, वाल्याग रेखे स्थानक वर वरध्वनी क : 022-14124200 फेंक्स क

						रु. नाखात (इ	पीएस बगळता	
		शंपलेले केवारिक			संपलेली	शंपतेले वर्ष		
SI.	लपशील	३५-डिसं-२०२० ३०-सप्ट-२०२० ३५-डिसं-२०		३१-दिसं-२०१९	39-किस-२०२०	३१-डिगॉ-२०१९	19- गर्च-२ ०२०	
٠,		अलेखापरिवित	अलेखापरिवित	अलेखापरिक्षित	अलेखागरिक्षित	अलेखापरिक्रित	लेखापरिकित	
٩	कार्यातुन महस्तुन	6.707.81	1,898.98	1,214.11	94,100.10	33.900,36	26,460.91	
10	बालावधीवरिता निवळ नवा /(लोटा) (कर, अप्रशंदासक आण्डि किंव अवायान्य बाबीपूर्व)	450.54	£88.9£	9,279.69	9,408.60	2,303.90	3,958.41	
3	कालावधीकरिता करपूर्व निमाह नघर / (लीटा) (अपवादात्पक आणि/ किवा असमान्य बाबीमधात)		£88.9£	9,275,50	9,909.50	2,303.90	3,998.49	
¥	नालाक्येकरिता कलस्त्रता निजन पना /(लेटा) (अन्त्राधात्मक आणि/किना जलमान्य वार्यपस्तात)	894.83	844.45	90,003	1,243.21	1,600.43	2,435.30	
*	कारतक्ष्मिकरिता एकून सर्वतक्षमेशक उत्पन्न (कारतक्ष्मैकरिता नक्ष्मं (स्टेटा) (कर पश्चात) अणि इटर सर्वरूपवेशक उत्पन्न (कर पश्चात) सम्बन्धिय	394.83	¥11.12	199.08	1,243.26	1,900.43	5,458.80	
ξ	सम धान घोडवल	431.03	431.03	439.03	431.03	935.03	439.03	
16	रासीय (पुनर्मूल्यांकित रासीर वणाता गत वर्षाच्या लेखानरिक्षत लाडेबंद्यमध्ये दर्शांकिकानुसार)						8,039.43	
L	प्रति भाग उत्पन्न (दर्शनी विन्तत रु. ५/- प्रत्येकी)						ĺ	
	que	0.00	69.0	9.57	2.53	3.11	36.94	
	शौमीकृत	0.11	0.73	9.87	2.33	3.94	2.44	

icui:

भ) वर्रेल विश्ला हे सेवी (मुक्टेब्युटा दाविले आणि प्रस्टीकल्न आरायकात) विगियमन, २०१५ च्या प्रिनियमन यदात सरणात आरोत्या प्रेमांकिक विशीच निकार्षाच्या विश्तृत व्यवसाय स्वराट आहे. विशीच निकार्षाचे विश्तृत www.bseindia.com अणि वान्योची वेत्साईट www.ovpl.co.in परही व्यवस्थ आहे.

www.bseindla.com अपने कंपनेची नेवाहिंट www.ovpl.co.in परार जगान जात. २) जगोजनेदिया निकार तेवा क्षमिद्धीर पुणवासीकेच करणात अपने आतेत अपने वांचान सकावाहे गांचान हैं. ०१ फेब्रुवरी, २०२१ फेब्री प्रकृतिया समान्ये त्यापा अपनी, वैक्षानिक अपने अस्ति स्थापिक त्यापा निकार परिकारी व्यक्ति स्थापित प्रचारीत पुणवासिक के आहे. आस्तित्य संभागी गांचा वांचुरी रेगाया आती. वैक्षानिक तरिकार परिकारी वर्षात त्रितीय निकारीय गांचीत पुणवासिक के आहे.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण दुरध्वनी क्रमांक ०२३५५/२५२८०६ फॅक्स क्र. ०२३५५/२५२८०६ Web- www.mahapwd.com&e-mail-chiplun.ee@mahapwd.com

निविदा सूचना क्रमांक २४ सन २०२०-२१ ई-निविदा खुरूया (ऑनलाईन) कार्यकारी अभियंता सर्वजनिक बोधकाम विभाग, चिपळूण (दुरधर्मी क्रमांक २५२००) महराष्ट्र हासानाच्या मार्वजिनिक बोधकाम कारदारांकहुन खालील कामांकरीत "ब-१" नमुऱ्यातील निविदा ई-निविदा प्रणालीहारे (ऑनलाईन) मार्गवित कार्रेत.

अ.	कामाचे नाव	कामाची अंदाजित किंमत	ईसारा रक्कम	काम पुर्ण करण्याचा	
क्र		रुपये लाखात	रुपये	कालावधी	किमत
ę	रलागिरी जिल्हयातील चिपळुण तालुक्यातील वहाळ शिरंबे वीर बंदर प्रजिमा -	१,२४,७९,२६३/-	१,२५,०००/-	१२ महिने	१०००/-
	३६ कि.मी. ३/०० ते ४/४०० (शिरंबे घाट) व ७/०० ते ११/०० (वरंधा			(पावसाळा धरुन)	(ना-परतावा)
	घाट) या लांबीतील घाटभागामध्ये संरक्षक भिंत व संरक्षक कठडे करणे.				

ई-निविदेचे वेळापत्रक

ı	۲.	रिलीज टेंडर/डाऊनलोड ॲन्ड बीड प्रीपरेशन	दिनांक १०.०२.२०२१ रोजी वेळ सकाळी १०.०० वा. ते दिनांक २५.०२.२०२१ वेळ सायं. १८.०० वाजेपर्यंत.
I	2	निविदापूर्व बैठक	NIL
I	ş.	बीड प्रिपरेशन अंतिम दिनांक	दिनांक २५.०२.२०२१ वेळ सायं. १८.३० वाजेपर्यंत.
	٧.	टेक्निकल/कमर्शिअल इन्व्हलोप ओपनिंग	मा. अधिक्षक अभियंता, सा.बां. मंडळ रत्नागिरी यांचे कार्यालयात ऑनलाईन निविदा उघडण्यात येतील.
ı		-	१) टेक्निकल :- दि. ०१.०३.२०२१ सकाळी १०.०० वाजलेनंतर
ı			२) कमर्शिअल :- दि. ०१.०३.२०२१ सकाळी १०.०० वाजलेनंतर (शक्य झाल्यास)

िर) कमाशंजल :- १६, ०१,०६, २०५१ सकाळा १०,०० व जलतर । टिप :- १. सर्व पात्र /इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई निविदा

प्रणालीच्या Main Portal-"mahatenders.gov.in" वर enrolled करणे आवश्यक आहे. निविदाकारांना वर नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन निविदा सादर करणे संदर्भात काही शंका/अडचणी असल्यास त्यांनी खालील दुरध्वनी क्रमांकावर

ानवदाकाराना वर नामु र करात्या भावतन्त्रवाद आत्तावानु शानावा सांदर काण सद्भान काक्ष शका/ अववयणा आस्त्याम त्याना वाताता दूरव्यना क्रमाकावर संकर्त सायाम. NC (Mobitonal Informatics Center on Isotogas 237315) (1018 वर्ष) निवदाकारानी निविद्य संस्पानित वर्ष वस्तीयूक अनिवाहाँच सादर करणे अनिवार्ष प्रतितः इत्तर कादी व जानि है निविद्य समुचामार्थ प्रविद्यास मिळतीला. यह कमाची एक अववारा मर्थ ई-निविद्य कोणतेही कारण न देता रह करण्याचे अधिकार सक्षम अधिकारी वर्षो त्या हुन कादिल आहेत. वर्षोत्त कासाची ई-निविद्य सूचना सार्वनित्रक वांककाम विश्वमाण्या www.mahapwd.com या वेवसाईट्टार उपलब्ध आहे. सीएचडी/एबी/टीसी/२०२०,२१/६३८

जा. 90. सार्थका/र्वा/रास/१०१ कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय चिपळूण सा.बां. विभाग, चिपळूण. दिनांक :- ०५.०२.२०२१ आरओसी-२०२०-२१/क्र.५/सी२२६३

कार्यकारी अभियंता चिपळूण सा.बां. विभाग चिपळूण

🚇 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग

कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका,ठाणे pls visit our official web-site

www.thanecity.gov.in संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा !